

27/09/2021

नोटरी:

Regn 633

गावांचे भास : गोडारेड

Payment Details	
Sr. No.	Purchaser
1	MTM
2	CHEQUE

- (1) विषेषज्ञाचा प्रकार
भासागाणा
- (2) मोद्दरता
14600000
- (3) वाचाखाल (भासांसाठेयाचा वाचाखालदरवारा)
भासारांची वस्तो फी एटेलार ने नव्हत वाचाचे)
- (4) पु-भासांचे वाचाखाल व पावधार (अपल्याण)
- (5) देशरक्त
- (6) अभासारांची विका वृक्षी उभयात असेच देशा.
- (7) रन्यांवरत करन ठाणा-भासालिहू ठेवणाऱ्या
भासागाणे नाव विका विकाली न्यायानपाचा
हुऱ्युभासांचा विका आदेश अभासारांचा, ग्रामीणाचे नाव व
पक्षा.
- (8) रन्यांवरत करन ठाणा-भासालिहू ठेवणाऱ्या
विकाली न्यायानपाचा हुऱ्युभासांचा विका आदेश
अभासांचे विकालीचे नाव व पक्ष
- (9) रन्यांवरत करन विचाराचा विनाक
- (10) रन्यांवरत करन विचाराचा विनाक
- (11) पु-भासांचे वाचाखाल व वृक्ष
- (12) वाचाखालापासारं वृक्षोंक शुल्क
- (13) वाचाखालापासारं वृक्षोंक शुल्क
- (14) गां

मु-यांकनामांची विकालात ठेवणेसा नायांविही :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

मुद्रा भुक्त अभासारांना नियंत्रित नायांविही :-

क्र. संह इच्छाम
नंदिधारक वर्ग. २



ट.न.न. - ७

दस्त क्रमांक ९३६४०/२०२१

२ / ३८

AGREEMENT FOR SALE

THIS ARTICLES OF AGREEMENT FOR SALE is made and entered into at Thane, this 27 day of *September-2021*


BETWEEN

1) MR. VINODKUMAR A. PUROHIT

2) MRS. RAJNIDEVI A. PUROHIT Both Adults, Indian Inhabitants having address at Flat No.B/503, Sai Raj Garden, Irani Wadi Road No.3, Kandivali(West), Mumbai-400067 called the "VENDORS/SELLERS" and hereinafter for brevity sake referred to as the "TRANSFERORS" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include their legal heirs, executors, legal representatives, successors and assigns) of the FIRST PART.

AND

MR. NITIN VIPIN CHATURVEDI Adult, Indian Inhabitant having address at Flat No.602, Saroj Plaza, 150-Feet Road, Bhayander(West), Thane-401101 called the "VENDEE/PURCHASER" and hereinafter for brevity sake referred to as the "TRANSFeree" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include his legal heirs, executors, legal representatives, administrators, successors and assigns) of the SECOND PART.




८. न. ८ - ७

WHEREAS, the TRANSFERS had purchased the SAID FLAT along
with all rights, title and interest vide an Agreement for Sale Dated 11-04-
2017 entered between M/S.SONAM BUILDERS, a Partnership Firm having
office at Shanti Niwas, First Floor, New Golden Nest Phase-XIII, 100 Ft.
Road, Opp:Hanuman Mandir, Bhayander(East), Thane-401105 hereinafter
referred to as "the Builders" therein and the TRANSFERS herein
referred to as "the Purchasers" therein and the said M/S.SONAM
BUILDERS agreed to sell to the TRANSFERS AND the
TRANSFERS herein agreed to purchase from M/S.SONAM BUILDERS
the SAID FLAT being FLAT NO.1702/B2-WING admeasuring area 775
SQ. FT. (CARPET) ON THE SEVENTEENTH FLOOR OF
BUILDING KNOWN AS GOLDEN NEST PHASE-XVI situated at
VILLAGE: GODDEV, BHAYANDAR(EAST), THANE-401105 *along*
with Parking in Lower Basement (here referred to as the "SAID FLAT")
at the price and on the terms and conditions mentioned therein on the land
more particularly described in SCHEDULE written hereunder.

AND, the said Original Agreement for Sale Dated 11-04-2017 with
M/S.SONAM BUILDERS lodged for registration at the office of the Sub-
Registrar of Assurances at Thane under No.TNN7-4632-2017 on 11-04-
2017 AND the TRANSFERS had paid entire purchase price of the SAID
FLAT to the said M/S.SONAM BUILDERS as per the agreement recited
herein before and the said M/S.SONAM BUILDERS admitted and
confirmed that no amount is due and payable by the TRANSFERS herein
in respect of purchase of the SAID FLAT and the TRANSFERS herein
had taken legal possession of the SAID FLAT and till this day are in
occupation of the SAID FLAT.

IN SCAFFOLD

WHEREAS, the TRANSFERS are the legal, lawful and absolute owners
of FLAT NO.1702/B2-WING ON THE SEVENTEENTH FLOOR OF
BUILDING KNOWN AS GOLDEN NEST PHASE-XVI situated at
VILLAGE:GODDEV, BHAYANDAR(EAST), THANE-401105


रुद्रानन्द यात्री



- 9) All expenses incidental to this agreement including ~~Contract~~ Agreement No. २१
 Stamp Duty, Registration Fees & Charges, Legal Expenses etc., if any
 payable on this agreement shall be borne and paid by the TRANSFEREE,
 who shall also observe and perform all stipulations and rules laid down by
 the Co-operative Housing Society Limited in relation to the occupation and
 use of the SAID FLAT in the Society and shall pay and contribute regularly
 and punctually towards the maintenance, taxes, expenses or other outgoings
 in respect of the SAID FLAT as and when due from the date of possession.
- 10) This Agreement for Sale executed subject to the provisions of the
 Maharashtra Ownership Flat Act, 1963 and subject to the rules and
 regulations of the Co-operative Housing Societies governed by the
 Maharashtra Co-operative Societies Act, 1961

- 11) The Transfer Fees payable to the said Builders on this Agreement shall
 be born and paid equally by the TRANSFERORS AND the TRANSFEREE.
 In addition, the TRANSFERORS shall obtain NO OBJECTION
 CERTIFICATE in favor of the TRANSFEREE at the earliest.

:THE SCHEDULE OF THE PREMISES REFERRED TO ABOVE:

Residential Premises being FLAT NO.1702/B2-WING admeasuring
 area 775 SQ. FT. (CARPET) ON THE SEVENTEENTH FLOOR OF
 BUILDING KNOWN AS GOLDEN NEST PHASE-XVI situated at
 VILLAGE:GODDEV, BHAYANDAR(EAST), THANE 401105 along
with Parking in Lower Basement ON ALL THAT PIECE OR PARCEL of
 land or ground lying being and situated at Village Goddev and within the
 limits of Mira Bhayander Municipal Corporation and in the registration
 district and sub-district of Thane and bearing Old Survey No.327/14, 21,
 New Survey No.30/14, 21, Old Survey No.339/2, New Survey No.23/2,
 Old Survey No.340/1, 2, 3, 9, New Survey No.22/1, 2, 3, 9, Old Survey
 No.341/6, New Survey No.20/6

BUILDING COMPRISSES STILT + 20 UPPER FLOORS.


20/07/2024
 7

ट.न.न. - ७



दस्त क्रमांक १३६५७/२०२१

२०

३८



राजीव पुस्तकालय
गोपनीय दिव्यांशु



मूल्यांकन पत्रक (शहरी क्षेत्र - बांधीव)					
Valuation ID	202109276620	27 September 2021, 08:00:32 PM टना			
मूल्यांकनाचे वर्ष	2021				
जिल्हा	ठाणे				
मूल्य विभाग	तातुका : ठाणे				
उप मूल्य विभाग	3/18-एम भु- विभाग पोडदेव गावातील मिळकती संस्कृत क्रमांक				
क्षेत्राचे नांव	Mira Bhambur Municipal Corporation	सर्वे नंबर न. ५० क्रमांक	सर्वे नंबर//30		
वार्षिक मूल्य दर तक्त्यानुसार मूल्यदर रु.					
खुली जमीन	निवासी सदनिका	कार्यात्मक	दुकाने	औद्योगिक	गोजमापनाचे एकक
31750	79400	92900	112100	92900	चौ. मीटर
वांधीव क्षेत्राची माहिती					
बांधकाम क्षेत्र(Built Up)-	86.424 चौ. मीटर	मिळकतीचा वापर-	निवासी सदनिका	मिळकतीचा प्रकार-	वांधीव
बांधकामाचे वर्गीकरण-	1-आर सी सी	मिळकतीचे वर्ष-	0 TO 2वर्ष	मूल्यदर/वांधकामाचा दर-	Rs 79400/-
उद्घवाहन सुविधा -	आहे	मजला -	11th to 20th Floor	कार्पेट क्षेत्र-	72.02 चौ. मीटर
Sale Type - Resale	First Sale Date - 02/01/2013				
Sale Resale of built up Property constructed after circular dt. 02/01/2018					
घसा-यानुसार मिळकतीचा प्रति चौ. मीटर मूल्यदर	$ \begin{aligned} &= (\text{वार्षिक मूल्यदर} * \text{घसा-यानुसार टक्केवारी}) * \text{मजला निहाय घट/वाढ} \\ &= (79400 * (100 / 100)) * 107.5 / 100 \\ &= \text{Rs.} 83355/- \\ \end{aligned} $				
A) मुख्य मिळकतीचे मूल्य	$ \begin{aligned} &= \text{वरील प्रमाणे मूल्यदर} * \text{मिळकतीचे क्षेत्र} \\ &= 84958 * 86.424 \\ &= \text{Rs.} 7342410.192/- \\ \end{aligned} $				
E) बंदिस्त वाहन तळाचे क्षेत्र	$ \begin{aligned} &= 13.94 \text{ चौ. मीटर} \\ &= 13.94 * (79400 * 25 / 100) \\ &= \text{Rs.} 276709/- \\ \end{aligned} $				
Applicable Rules	5, 18, 19, 25				
एकत्रित अंतिम मूल्य	$ \begin{aligned} &= \text{मुख्य मिळकतीचे मूल्य} + \text{दक्षिणाचे मूल्य} + \text{मेंड्रेनाईन मजला क्षेत्र मूल्य} + \text{तात्पत्याची गव्हाची गृह्यत्वातील वात्पत्ती} + \text{वरील गव्हाची मूल्य} + \\ &\text{बंदिस्त वाहन तळाचे मूल्य} + \text{सुन्याची जागीनीवरीत वाहन तळाचे मूल्य} + \text{इगारती भौवतीच्या सुल्याचे मूल्य} + \text{बंदिस्त वात्पत्ती} + \text{राष्ट्रपतिता} \\ &\text{वाहनातल} \\ &= A + B + C + D + E + F + G + H + I + J \\ &= 7342410.192 + 0 + 0 + 0 + 276709 + 0 + 0 + 0 + 0 + 0 \\ &= \text{Rs.} 7619119.192/- \\ &= ₹ शहातर लाख एकोणवीस हजार एक शे एकोणवीस /- \end{aligned} $				

[Home] [Print]

ट.न.न. - ७	
दस्त क्रमांक १३ ए४० /२०२१	
३६	३८

